

वाचले :- १) श्री. धिरज विठ्ठल गायकवाड, रा. करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे यांचा दिनांक १७/०५/२०२१ रोजीचा अर्ज.

२) मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे, विधानभवन (महसुल शाखा) पुणे १ यांचेकडील क्रमांक मह/२/ज.जनरल/कावि/८१/२०१८, दिनांक २०/०२/२०१८.

३) नगररचना कार्यालय बारामती यांचेकडील जा. क्र. रहिवास/भौजे-करंजेपुल/ता.बारामती/ग.नं.७ पै/नरबा/६०७, दिनांक २०/०७/२०२१

४) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४२ अ व व (भाग अ) अन्वये.



उपविभागीय अधिकारी बारामती
उपविभाग बारामती यांचे कार्यालय
क्रमांक एनए / एसआर/ ८५ /२०२१
बारामती दिनांक : २० /०८/२०२१

परिशिष्ट "अ"

महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, १९६६ च्या कलम ४२ - अ (१) अ मधील तरतुदीन्वये जमीनीचा भोगवटा, वर्ग व भार विनिश्चितीबाबतचे प्रमाणपत्र.

नगररचनाकार, नगररचना कार्यालय बारामती या नियोजन प्राधिकरणाकडून मौजे करंजेपुल, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील गट नंबर ७ मधील ३४००.०० चौ. मी. या जमिनीचा रहिवास रेखांकन (Layout Approval) या निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापराच्या प्रयोजनार्थ कलम ४२ - अ (१) अ अन्वये विनिश्चितीसाठी प्राप्त झालेल्या संदर्भाच्या अनुषंगाने उपलब्ध अदयावत भुमी अभिलेखांच्या आधारे सदर जमिनी संबंधातील जमिनीचा वर्ग, जमिनीचा भोगवटा व त्यावरील भाराबाबत खालीलप्रमाणे विनिश्चिती करण्यात येत आहे.

१) गट क्रमांक ७ मधील ३४००.०० चौ. मी. क्षेत्रफळ मौजे करंजेपुल, तालुका बारामती, जिल्हा पुणे ही जमीन मुळची भोगवटादार वर्ग - एक या धारणाधिकाराने भोगवटादार श्री. धिरज विठ्ठल गायकवाड यांनी धारण केली आहे.

२) सदर जमिनीच्या अदयावत अधिकार अभिलेखावरून सदर जमिनीवर कोणत्याही स्वरूपात भार नाही, असे निष्पन्न झाले आहे.

३) प्रस्तुतची जमीन ही अनुसूचित जमातीच्या खातेदाराची नाही.

४) निवासी प्रयोजना व्यतिरिक्त वापर करणेचा झालेस इकडील परवानगी घेणे आवश्यक आहे.

५) नगररचनाकार, नगररचना कार्यालय बारामती यांचेकडील क्रमांक रहिवास/भौजे-करंजेपुल/ता.बारामती/ग.नं.७ पै/नरबा/६०७, दिनांक २०/०७/२०२१ मधील अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.

६) वरील क्षेत्रावर प्रती चौ. मी. ला ०.१० पै. प्रमाणे अकृषिक सारा रक्कम रुपये ३४०/- (अधिक स्थानिक उपकर वेगळे) कामगार तलाठी करंजेपुल, तालुका बारामती यांचेकडे प्रतीवर्षी जमा करावी. तथापी अर्जदार यांनी दिनांक १२/०८/२०२१ रोजी (चलन क्रमांक १०० - MH०० ४८०८७३१ २०२०२१M) वरील क्षेत्रावरील आगावू विगरशेतसारा भरलेला असल्याने वरील अकृषिक सारा अर्जदार यांचेकडून ०१/०८/२०२२ पासून प्रती वर्षी वसूल करावा.

७) अकृषिक सारा आकारणीचे दर सुधारीत झालेस वरील क्षेत्रावर सुधारीत दराने अकृषिक सारा निश्चित करून त्याप्रमाणे येणारी अकृषिक सारा आकारणीच्या फरकाची रक्कम अर्जदार यांचेकडून वसूल करणेत येईल.

८) महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ मधील नियम ४ (क) मधील तरतुदीनुसार अर्जदार यांनी सदर आदेश दिलेल्या तारखेपासून एका वर्षाच्या आत अकृषिक वापर करणे आवश्यक आहे व त्याप्रमाणे त्यांनी अकृषिक वापर सुरु केलेबाबत गाव कामगार तलाठी यांना लेखी कळविणे बंधनकारक राहील. अन्यथा सदरची परवानगी रद्द समजण्यात यावी.

१) अकृषिक परवानगी दिलेनंतर राहून करेवशनसाठी भरावी लागणारी आवश्यक ती मोजणी फी अर्जदार यांनी या आदेशाचे तारखेपासून १५ दिवसांचे आत उप अधिक्षक भूमी अभिलेख वारामती यांचेकडे भरून पावती / चलनाची छायाप्रत या कार्यालयास सादर करावी.

१०) मंजूर रेखांकनातील रस्त्याखालील क्षेत्रा व मोकळ्या जागेचे क्षेत्र हे शासन परिपत्रक क्र. जमीन ०१/२००६/प्र.क्र.१२/ज-१, दिनांक २५/०५/२००७ मधील तरतूदीप्रमाणे ७/१२ चे कळोदार सदरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि इतर हक्कात Layout Open Space किंवा Layout Road Space असे शेर घेणेत यावेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १५७ अन्वये अधिकार अभिलेखातील नोंद व फेरफार नोंदवहीतील प्रमाणित नोंद ही एतद्विरुद्ध सिध्द करण्यात येईपर्यंत किंवा त्याबद्दल नवीन नोंद कायदेशीररित्या दाखल करण्यात येईपर्यंत खरी असल्याचे गृहीत धरण्यात येते, या तरतूदीच्या अधीन राहून सदरची विनिश्चिती ही सदर जमीनी संदर्भातील उपलब्ध अद्यावत अधिकार अभिलेख व फेरफारांची तपासणी करून देण्यात येत आहे.

नियोजन प्राधिकरणास वरीलप्रमाणे विनिश्चिती कळविण्यात येत असली तरी, या प्रमाणपत्रान्वये भोगवटादार वर्ग-एक या धारणाधिकाराची विनिश्चिती करण्यात आलेली जमीन भविष्यात भोगवटादार वर्ग-दोन या धारणाधिकाराची असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यासाठी प्रचलित तरतूदी विचारात घेतल्यानंतर शासनाकडे नियमानुसार देय असणारी नजराण्याची व शासनास देय असलेली अन्य रक्कम विहित कार्यपद्धती अवलंबून संबंधित महसूल प्राधिकार्याने मागणी केल्यास सदर रकमा शासनास जमा करणे ही संबंधित भोगवटादाराची जबाबदारी राहिल आणि हे संबंधित भोगवटादारास मान्य आहे, असे आपण बंधपत्राच्या स्वरूपात लिहून देणे अनिवार्य राहिल.

(दादासाहेब कांबळे)
उपविभागीय अधिकारी
बारामती विभाग बारामती

प्रत - श्री. धिरज विठ्ठल गायकवाड, रा. करंजेपुल, बारामती, ता. बारामती, जि. पुणे

प्रत - १) तहसिलदार बारामती

२/- वरीलप्रमाणे अटीचे व शर्तीचे पालन अर्जदार करतात अगर कसे याबाबत खात्री करावी. त्याचप्रमाणे या आदेशाची नोंद तालुका नमुना नं. २ मध्ये घेण्यात यावी.

२) गाव कामगार तलाठी करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे

२/- वरीलप्रमाणे अटीचे व शर्तीचे पालन अर्जदार करतात अगर कसे याबाबत खात्री करावी. त्याचप्रमाणे या आदेशाची नोंद गाव नमुना नं. २ मध्ये घेऊन प्रत्येक वर्षी अकृषिक सारा वसूल करणेत यावा.

३) उप अधिक्षक, भूमी अभिलेख बारामती

२/- सोबत रेखांकनाची प्रत जोडलेली आहे. अर्जदार यांचेकडून आवश्यक ती मोजणी फी वसूल करून मोजणीची कार्यवाही करण्यात यावी.

४) नगररचनाकार, नगररचना कार्यालय बारामती यांना माहितीसाठी व पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.



उपविभागीय अधिकारी
बारामती विभाग बारामती

उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे कार्यालय

दुग्धनी क्रमांक 02112-224385

E-mail id: sdobaramati12@gmail.com



क्रमांक/एनए/एसआर/ ८५/२०२१
बारामती, दिनांक : २०/०८/२०२१

परिशिष्ट अ

नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग बारामती शाखा बारामती यांचे कार्यालयाकडील पत्र
जा. क्र. रहिवास/मौजे -करंजेपुल/ ता. बारामती/ग.नं. ७पै/नरबा/६०७, दिनांक २०/०७/२०२१

मौजे करंजेपुल, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील ग.नं. ७ पैकी मधील ३४००.०० चौ. मी. या जागेवर निवासी वापरासाठी रेखांकन व बांधकाम नकाशांना खालील अटी व शर्तीवर अधिन राहुन मंजूरी देण्यात येत आहे.

प्रस्तावित रेखांकन नकाशाबाबतच्या अटी व शर्ती

- १) विषयांकित रेखांकनातील भूखंडाचा वापर अनुज्ञेय रहिवास कारणांसाठीच वापरणे आवश्यक राहिल.
- २) सदर प्रकरणांमध्ये संपूर्ण भूखंडाचा मोजणी नकाशा सादर केला आहे. मंजूर रेखांकन नकाशा प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर सिमांकन आखणी करून जागेची मोजणी उपअधिक्षक, भूमी अभिलेख बारामती यांचेकडून करून घेणे अर्जदारावर बंधनकारक राहिल. या मुळ मोजणी नकाशांमध्ये (Demarcated Plan) रेखांकनातील भूखंडाचे क्षेत्र, अंतर्गत रत्याखालील क्षेत्र दर्शविणे आवश्यक आहे. सदर मोजणी नकाशांमध्ये सर्व हद्दी सलग रेषेने दाखविणे आवश्यक आहे. तुटक रेषेने दर्शविलेला मोजणी नकाशा अंतिम मंजूरीसाठी सादर करू नये.
- ३) रहिवास रेखांकनातील भूखंडाचे क्षेत्र रेखांकनामध्ये दर्शविल्यापेक्षा कमी भरता कामा नये.
- ४) रहिवासा रेखांकन (Layout Approval) रस्ते, गटारे इत्यादी अर्जदारांनी जागेवर स्वखर्चाने व समाधानकारकरित्या करणे आवश्यक राहिल.
- ५) रहिवास रेखांकन (Layout Approval) नकाशांमध्ये अंतर्भूत रस्ते यांची देखभाल अर्जदाराने करावयास हवी. अन्यथा ते देखभाल करण्यासाठी सुयोग्य प्राधिकरणाच्या ताब्यात द्यावेत. सदरचे रस्ते सर्व जनतेच्या वापरासाठी खुले असतील. तसेच रस्ते शेजारच्या जमीन मालकास वापरण्यास खुले ठेवले पाहिजेत.
- ६) रहिवास रेखांकन (Layout Approval) पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्था अर्जदारांनी स्वखर्चाने व समाधानकारकरित्या करणे आवश्यक राहिल.
- ७) रहिवास रेखांकन (Layout Approval) जमीनीची मालकी, हद्दी वहिवाट इत्यादीबाबत काही वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहतील.
- ८) नियोजित इमारतीसाठी / विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची सोय व सांडपाण्याची व मैला निर्मुलनाची व्यवस्था अर्जदाराने अंतिम मंजूरीपूर्वी विकसीत केली पाहिजे.
- ९) नियोजित रेखांकनात मंजूरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
- १०) नियोजित रेखांकनातील भूखंडावर असलेल्या कोणाच्याही वहीवाटीचे हक्काचा भंग होणार नाही याची जबाबदारी अर्जदार/मालकाने घेतली पाहिजे.
- ११) विषयांकित जागेचे एकूण क्षेत्र विचारात घेऊन बांधकाम नकाशाची छाननी केलेली असून परवानगीबाबत शिफारस केली आहे. सबब स्वतंत्र भूखंड मंजूरी खेरीज उक्त जागेच्या तुकड्या तुकड्याने उपविभागणी करून विक्री करता येणार नाही.
- १२) विनशेतीसाठी प्रस्तावित जागेचे अथवा गट नंबर मधील उर्वरीत जागेचे तुकडे पाडून अथवा गुंठेवारीप्रमाणे अनाधिकृतित्या भूखंड पाडता येणार नाही किंवा विक्री करता येणार नाही. अशा प्रकारे अनाधिकृतित्या तुकडे पाडल्यास किंवा विक्री केल्यास ही परवानगी रद्द समजण्यात येईल.
- १३) विषयांकित रेखांकन नकाशातील गणितीय चुका वा जागेवर बांधकाम नकाशावर नमुद केल्या व्यतिरिक्त जादा बांधकाम असल्यास त्यास संबंधित वास्तुशिल्पी व अर्जदार जबाबदार राहतील.
- १४) जागेतील/जागेलगतच्या नाल्याच्या नैसर्गीक प्रवाहास अडथळा येईल, असे कोणतेही बांधकाम करता येणार नाही व नाल्यास सुयोग्य मजवृत्तीकरण करणे आवश्यक राहिल.
- १५) जागा मुरुम-करंजेपुल-मोरगांव या विद्यमान प्रमुख जिल्हा मार्गागत असून वापरानुषंगाने रस्ता मध्यापासून अंतराबाबत, संबंधित विभागाचे नाहरकत घेणेत यावे. तसेच जोडरस्तेबाबत नाहरकत घेणेत यावे.
- १६) रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबतची यंत्रणा अर्जदार यांनी स्वखर्चाने करावयाची आहे.

१०) विषयांकित जागेतून उच्च दावाची विद्युत वाहिनी जात असल्यास संबंधित वाहिनीपासून सोडावयाच्या सुरक्षा अंतराबाबत संबंधित खात्याच्या सक्षम प्राधिकाऱ्याचा नाहरकत दाखला घेण्यात यावा व त्याप्रमाणे आवश्यक ते सुरक्षा अंतर सोडण्यात यावे.

११) विषयाधीन प्रस्तावित रेशांकनाच्या अंतिम मंजूरीनंतर त्यातील भूखंडात कोणताही विकास करणेपूर्वी या कार्यालयाची परवानगी घेणे भूखंडावर आवश्यक राहिल.

१२) सदर रेशांकन हे (Layout Approval) रहिवास रेशांकन मंजूरीची शिफारस करण्यात येत आहे. सदर रेशांकनाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून (Final Layout Approval) अंतिम रेशांकन मंजूरी घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय भूखंडाची विक्री करता येणार नाही.

२०) सदर रेशांकनामधील अतर्गत रस्ते मजबूतीकरणासह विकसीत करणे आवश्यक आहे. रस्त्यालगतची गटारे बांधकाम करणे आवश्यक आहे. तसेच भूखंडासाठी इलेक्ट्रीक पोल उभारणी करून त्यास विद्युत वाहिनीच्या जोडून विजजोड उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रेशांकनामध्ये रस्त्याखाली जलवाहिनी टाकून पिण्याचे पाण्याचे जोड प्रत्येक भूखंडासाठी देणे आवश्यक आहे. रस्त्यावर स्ट्रीट लाईट पूरविणे आवश्यक आहे.

प्रस्तावित बांधकाम नकाशाबाबतच्या अटी व शर्ती

- १) वरील जागेचा व नियोजित इमारतीचा वापर फक्त निवासी वापरासाठी करण्यात यावा व बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे असावे.
- २) स्थलदर्शक नकाशावर दर्शविल्याप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची अंतरे प्रत्यक्ष जागेवर कायम ठेवणे आवश्यक असून सदर जागा कायम खुली ठेवावी.
- ३) नियोजित बांधकामाचे एकूण क्षेत्र नकाशावर दर्शविल्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर कमाल राहिले पाहिजे. बांधकामातील मजल्यांची संख्या नकाशावर दर्शविल्याप्रमाणे वाहनतळ + चार मजले यापेक्षा जास्त असू नये.
- ४) नियोजित इमारतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची सोय व सांडपाण्याची व मैला निर्मुलनाची व्यवस्था नसल्यास, प्रत्यक्ष वापरापूर्वी अर्जदाराने स्वखर्चाने करणे आवश्यक आहे.
- ५) रेन वॉटर हार्व्हेस्टिंग बाबतची यंत्रणा अर्जदार यांनी स्वखर्चाने करावयाची आहे.
- ६) उक्त जागेवर सौर उर्जेवर पाणी तापविण्यासाठीची यंत्रणा अर्जदार यांनी स्वखर्चाने करणे बंधनकारक राहिल.
- ७) नियोजित बांधकामात मंजूरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास या कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
- ८) प्रकाश व वायुविजन यासाठी ठेवलेल्या खिडक्यांचे क्षेत्र हे त्या संबंधित खोलीच्या क्षेत्राच्या १/१० पेक्षा कमी असू नये.
- ९) नियोजित बांधकामामुळे भूखंडावर असलेल्या कोणाच्याही हक्काचा भंग होणार नाही याची जबाबदारी अर्जदार मालकाने घेतली पाहिजे.
- १०) विषयांकित बांधकाम नकाशाची छाननी, अनुज्ञेय चटई क्षेत्र, भुव्याप्त क्षेत्र याबाबतीत केलेली आहे. बांधकाम नकाशातील गणितीय चुका वा जागेवर बांधकाम नकाशावर नमुद केल्या व्यतिरिक्त जादा बांधकाम असल्यास त्यास संबंधित वास्तुशिल्पी व अर्जदार जबाबदार राहतील.
- ११) विषयांकित जागेतून उच्च दावाची विद्युत वाहिनी जात असल्यास संबंधित वाहिनीपासून सोडावयाच्या अंतराबाबत संबंधित खात्याच्या सक्षम प्राधिकाऱ्याचा नाहरकत दाखला घेण्यात यावा व त्याप्रमाणे आवश्यक ते सुरक्षा अंतर सोडण्यात यावे.
- १२) विषयाधीन भूखंडावरील प्रस्तावित बांधकाम जोतेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर समुचित प्राधिकरणाकडून जोते तपासणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्यानंतरच पुढील बांधकाम करावे.
- १३) मंजूर बांधकाम नकाशानुसार बांधकाम जागेवर पूर्ण झाल्यानंतर बांधकामाचा वापर सुरु करणेपूर्वी समुचित प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र घेणे भूखंडधारकावर बंधनकारक राहिल.
- १४) शासन नगर विकास विभागाकडील दि. १९.११.२००८ चे परिपत्रक क्र. टीपीव्ही-४३०८/४१०२/प्र.क्र.३५९/०८/नवि-११ नुसार बांधकाम नकाशामध्ये प्रत्येक सदनिकेचे एकूण वटई (Carpet Area) क्षेत्र नमूद केले आहे. याबाबत गणितीय चुका इत्यादीबाबत वास्तुशिल्पी व अर्जदार जबाबदार राहतील.
- १५) उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र. बीसीए २००९/प्र.क्र. १०८/कामगार/७- अ, दिनांक १७ जुन २०१० अन्वये कामगार कल्याण उपकर आकारणी करणेबाबत कळविलेले आहे. याप्रकरणी बांधकाम क्षेत्र (Built up Area) १६२५.०० चौ. मी. प्रस्तावित केलेले आहे. सन २०२०-२१ च्या वार्षिक गुल्यदर तक्त्यामध्ये आर. सी. सी. बांधकाताचा दर रु. २१,२९६/- नमूद केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी १६,२५.०० चौ. मी. X रु. २१,२९६/- = ३,४६,०६,०००/- याचा १ टक्के म्हणजेच रु. ३,४६,०६०/- (अक्षरी रक्कम रुपये - तीन लाख शेहचाळीस हजार साठ मात्र) कामगार कल्याण उपकर येत आहे. सदरची रक्कम डी. डी. नंबर ०७३९४९, दिनांक ११/०८/२०२१ अन्वये रोजी बँक ऑफ इंडिया शाखा बारामती येथे जमा केलेली आहे.
- १६) सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ मधील कलम १८ व १२४ क - १ मध्ये करण्यात आलेली सुधारणा (महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनांक २९/१२/२०१४ - असाधारण क्र. ७३) प्रमाणे विकास शुल्क आकारणी करणे आवश्यक आहे. भूखंडाचे एकूण क्षेत्र ३४००.०० चौ.मी. साठी ०.५ % विकास

शुल्क चालू बाजारभावाचे विकसित जमीन दर रु. १४९०/- प्रती चौ. मी. ने होणारी रक्कम रु. २५.३३०/- व बांधकामाचे एकुण क्षेत्र १६२५.०० चौ. मी. साठी २% विकास शुल्क चालू बाजारभावाचा विकसीत जमीन दर रु. १४९०/- प्रती चौ. मी. ने होणारी रक्कम रु. ४८.४२५/- आहे. त्याप्रमाणे रहिवास वापरासाठी एकुण रु. ७३.७५५/- (अक्षरी रक्कम रुपये - त्र्याहत्तर हजार सातशे पंचावन्न फक्त) नगर विकास विभागाच्या लेखाशिर्षाखाली शासकीय कोषागारात चलन क्रमांक ८२ (MH०० ४८०९१४३ २०२१२२M) अन्वये दिनांक १२/०८/२०२१ रोजी जमा करणेत आलेली आहे.

वरील नमुद केलेल्या अटीपैकी कोणत्याही अटीचे किंवा शर्तीचे पालन न केल्यास तसेच अर्जदार यांनी सादर केलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे चुकीची दिशाभुल करणारी निदर्शनास आल्यास अथवा वेळोवेळी अस्तित्वात असलेल्या कायद्याचा भंग झालेस सदरची परवानगी रद्द समजण्यात यावी.

२४/०८/२०२१
(दादासाहेब कांबळे)

उपविभागीय अधिकारी
बारामती उपविभाग बारामती

प्रत - श्री. धिरज विठ्ठल गायकवाड, रा. करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे

प्रत - १) तहसिलदार बारामती

२/- वरीलप्रमाणे अटीचे व शर्तीचे पालन अर्जदार करतात अगर कसे याबाबत खात्री करावी. त्याचप्रमाणे या आदेशाची नोंद तालुका नमुना नं. २ मध्ये घेण्यात यावी.

२) गाव कामगार तलाठी करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे

२/- वरीलप्रमाणे अटीचे व शर्तीचे पालन अर्जदार करतात अगर कसे याबाबत खात्री करावी. त्याचप्रमाणे या आदेशाची नोंद गाव नमुना नं. २ मध्ये घेऊन प्रत्येक वर्षी अकृषिक सारा वसुल करणेत यावा.

३) उप अधिक्षक, भुमी अभिलेख बारामती

२/- सोबत रेखांकनाची प्रत जोडलेली आहे. अर्जदार यांचेकडून आवश्यक ती मोजणी फी वसुल करून मोजणीची कार्यवाही करण्यात यावी.

४) नगररचनाकार, नगररचना कार्यालय बारामती यांना माहितीसाठी व पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.




उपविभागीय अधिकारी
बारामती उपविभाग बारामती